



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक २०]

बुधवार, जुलै २२, २०२०/आषाढ ३१, शके १९४२

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.—महाराष्ट्र राज्य, व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

पृष्ठे
१-३

वित्त विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ जुलै २०२०.

MAHARASHTRA ORDINANCE No. XIII OF 2020.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STATE TAX ON
PROFESSIONS, TRADES, CALLINGS AND EMPLOYMENTS ACT, 1975.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात
आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

१९७५ चा
महा. १६.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व
नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ
कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे.

(१)

त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :-

संक्षिप्त नाव व प्रारंभ. १. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०, असे म्हणावे.

(२) तो तात्काळ अंमलात येईल.

सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ५ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे), याच्या कलम ५ मधील, पोट-कलम (३) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-

१९७५ चा महा. १६.

“ (३अ) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र राज्य व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर, कंपनी अधिनियम, २०१३ याच्या तरतुदींन्वये विधि संस्थापित करण्यात आलेली अशी कंपनी, तिचे विधिसंस्थापन करतेवेळी, या अधिनियमान्वये नावनोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र मिळवील. ”.

२०२० चा महा.अध्या. १३. २०१३ चा १८.

सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ६ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६ मधील, पोट-कलम (१) मध्ये,—

(१) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-

“ परंतु, कलम ५ च्या पोट-कलम (३अ) अन्वये नोंदणी केलेला मालक, कर देण्याचे त्याचे दायित्व सुरू झाल्यानंतर, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा कालावधीसाठी व अशा तारखांपर्यंत, विहित प्राधिकरणाकडे विवरण सादर करील. ”;

(२) विद्यमान परंतुकांमध्ये, “ परंतु, ” या मजकुराऐवजी, “ परंतु आणखी असे की, ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

निवेदन

सुलभतेने व्यवसाय करणे (इज ऑफ डुईंग बिझनेस) या उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ (१९७५ चा महा. १६) याअन्वये कंपनीस नावनोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र आपोआप वाटप करता यावे म्हणून, कंपनी अधिनियम, २०१३ (२०१३ चा १८) याच्या तरतुदीअन्वये, अशा कंपनीचे विधिसंस्थापन व नोंदणी करण्यासह व्यवसाय कर अधिनियमान्वये नोंदणी प्रक्रिया एकात्मिक करण्यासाठी कंपनी कार्य मंत्रालयास व राज्य शासनास, भारत सरकारने निदेश दिले आहेत. उक्त प्रयोजनासाठी, उक्त अधिनियमाच्या कलमे ५ व ६ यांमध्ये योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.

२. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनासाठी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,
दिनांक २१ जुलै २०२०.

भगत सिंह कोश्यारी,
महाराष्ट्राचे राज्यपाल,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनोज सौनिक,
शासनाचे अपर मुख्य सचिव.